

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी - ४११ ०१८.

मा.महिला व बालकल्याण समिती

कार्यपत्रिका क्रमांक - ५

सभावृत्तांत

दिनांक - २८/१२/२०१६

वेळ - दुपारी ३.०० वा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.महिला व बालकल्याण समितीची पाक्षिक सभा बुधवार दिनांक २८/१२/२०१६ रोजी दुपारी ३.०० वाजता महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली होती. सभेस खालील सन्मा.सदस्य उपस्थित होते.

१. मा.गोफणे अनुराधा देविदास - सभापती
२. मा.सुपे आशा रविंद्र
३. मा.श्रीम.टेकवडे सुजाता अविनाश
४. मा.ठोंबरे सुभद्रा ईश्वर
५. मा.पवार संगीता शाम

या शिवाय मा.आष्टीकर - सहा.आयुक्त, मा.उल्हास जगताप - नगरसचिव, मा.ऐवले - समाज विकास अधिकारी, हे अधिकारी सभेस उपस्थित होते.

-----

उपस्थित सन्मा.सदस्यांचे संमतीने खालील ऐनवेळचे विषय सभाकामकाजामध्ये दाखल करून घेणेत आले.

विषय क्र.१) हार्दिक अभिनंदनाचा ठराव मंजूर करणेबाबत - मा.सुजाता टेकवडे, मा.आशा सुपे यांचा प्रस्ताव.

विषय क्र.२) बचत गटांना अर्थसहाय्य देणेबाबत - मा.संगीता पवार, मा.सुभद्रा ठोंबरे यांचा प्रस्ताव.

-----

दिनांक १४/१२/२०१६ व १७/१२/२०१६ रोजी झालेल्या सभेचा ( कार्यपत्रिका क्रमांक ४) सभावृत्तांत कायम करणेत आल्याचे मा.सभापती यांनी प्रकट केले.

-----

सभा कामकाजामध्ये दाखल करून घेणेत आलेले विषय घेणेत आले.

ठराव क्रमांक - ०४

विषय क्रमांक - ०९

दिनांक - २८/१२/२०१६

सुचक : मा.सुजाता टेकवडे

अनुमोदक : मा.आशा सुपे

संदर्भ : मा.सुजाता टेकवडे, मा.आशा सुपे यांचा प्रस्ताव -

नागरवस्ती विभागामार्फत महिला व बालकल्याण योजने अंतर्गत पवनाथडी जत्रेचे आयोजन दि.१४/१२/२०१६ ते १८/१२/२०१६ या कालावधीत भोसरी येथे यशस्वीपणे केले त्याबद्दल विभागातील

सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन करणेचे ठरावास मान्यता देणेत येत आहे.  
सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

-----

ठराव क्रमांक - ०५

विषय क्रमांक - ०२

दिनांक - २८/१२/२०१६

सुचक : मा.संगीता पवार

अनुमोदक : मा.सुभद्रा ठोंबरे

संदर्भ : मा.संगीता पवार, मा.सुभद्रा ठोंबरे यांचा प्रस्ताव -

महिला व बालकल्याण योजने अंतर्गत दीड वर्षे पूर्ण झालेल्या महिला बचत गटांना र.रु.२०,०००/- अनुदान देण्याची योजना कार्यान्वयित आहे. परंतु १० वर्षे पूर्ण झालेल्या महिला बचत गटांना र.रु.२५,०००/- अर्थसहाय्य देणेची योजना सुरु करणेस व सदर योजनेची अंमलबजावणी पुढील आर्थिक वर्षासाठी करणेस मान्यता देणेत येत आहे.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

-----

यानंतर मा.सभापती यांनी सभा संपल्याचे जाहिर केले.

( गोफणे अनुराधा देविदास )

सभापती

महिला व बालकल्याण समिती

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११ ०१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी १८. नगरसचिव कार्यालय

क्रमांक : नस/४/कावि/८४५/२०१६

दिनांक : २८/१२/२०१६



नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी ४११ ०१८.

प्रत : सर्व संबंधित शाखाप्रमुख व शाखाधिकारी यांचेकडे पुढील योग्य त्या कार्यवाहीसाठी रवाना.